

Corporate Office:

Star 1, Opp IIM Bangalore, Bilekahalli, Bannerghatta Road, Bengaluru – 560076, India T: +91 80 6784 0738 Registered Office:

Cyber One, Unit No. 902, Sector 30A, Plot No - 4 & 6, Vashi, Navi Mumbai - 400703, India T: +91 22 2789 2924 F: +91 22 2789 2942

Date: August 30, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai- 400001

Scrip Code: 544292 ISIN: INE013P01021 National Stock Exchange of India Ltd

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai - 400 051

Symbol: ONESOURCE

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper advertisement regarding the Notice of the 18th Annual General Meeting ("AGM") (1st AGM post listing) and remote e-voting

In continuation to our intimation dated August 29, 2025, regarding Notice of the 18th Annual General Meeting ("AGM") (1st AGM post listing), we hereby enclose the copies of newspaper advertisements published on August 30, 2025, in the 'Financial Express' (English Language) and 'Lokmat' (Regional Language).

We request you to take the above on record.

For and on behalf of **OneSource Specialty Pharma Limited**

Trisha A

Company Secretary and Compliance Officer

Membership Number: A47635

FINANCIAL EXPRESS

VENKATESHWARA INDUSTRIAL PROMOTION CO. LTD (CIN - L65909WB1981PLC033333) 1, LU SHUN SARANI, TODI MANSION, 2ND FLOOR,

ROOM NO. 2A. KOLKATA-700 073 Website: www.vipcl.in, email: vipcl21@hotmail.com, Ph No. +91 9073634180 NOTICE OF 44th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

The notice is hereby given that:

1. The 44th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held at 1, Lu Shun Sarani, Todi Mansion, 2nd Floor, Room No. 2A, Kolkata-700 073 on Monday, 22nd September, 2025 at 12:30 PM to transact the Ordinary Resolution as set out in the Notice of AGM;

2. Electronics Copies of the Notice of AGM and Annual Report for 2024-25 have been sent to all members whose email IDs are registered with the Depository Participants The same is also available on the Company's Website www.vipcl.in The dispatch of Notice of AGM will be completed by 28th September, 2025.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 15th September, 2025, may cast their vote electronically on the Ordinary business as set out in the Notice of AGM through electronics voting system of Central

Depository Services Limited (CDSL) from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: i. The Ordinary Business as set out in the Notice of AGM may be transacted through

ii. The remote e-voting shall commence on Friday, 19th September, 2025 at 09:00

iv. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the

request at evoting@cdsl.co.in. However, if person is already registered with CDSL

iii. The remote e-voting shall end on Sunday, 21st September, 2025 at 5:00 P.M. IST

AGM is Monday, 15th September, 2025. v Any person, who acquire shares of the Company and become member of Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of cut-off date i.e. Friday, 22nd August, 2025, may obtain the login ID and password by sending a

for e-voting then existing user ID and password can be used for casting vote; vi. Members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cas by the members, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; and c) the member may participate in the general meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial members maintained by the depositories as on the cut-

vii. The Notice of AGM is available on the Company's website-www.vipcl.in In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members e-voting user manual for members at the Downloads Section of https:/ /www.evoting.cdsl.com or call on toll free number 1802005533 or at the designated email ID: helpdesk.evoting@cdslindia.com, who will address the grievances connected with the electronic voting. Members may also write to the Company Secretary at the above-mentioned email ID or the Registered Office address.

off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the

BOOK CLOSURE

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Tuesday, 16th September, 2025 to Monday, 22th September, 2025 (both days inclusive).

For Venkateshwara Industrial Promotion Co Ltd

Ekta Kedia

Company Secretary

Membership No. 53273

Place: Kolkata Date: 29th August, 2025

AGM through ballot paper;

COMFORT

COMFORT INTECH LIMITED CIN: L74110DD1994PLC001678

Registered Office.: 106, Avkar, Algani Nagar, Kalaria, Daman, Daman & Diu -396210; Corporate Office.: A-301, Hetal Arch, Opp. Natrai Market, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@comfortintech.com; Website: www.comfortintech.com

INFORMATION REGARDING 31" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 31s (Thirty First) Annual General Meeting ("the AGM/the Meeting") of the Members of COMFORT INTECH LIMITED ("the Company") will be held on Thursday, September 25 , 2025 at 11:30 A.M. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") via facility provided by National Securities Depository Limited ("NSDL") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with all applicable circulars on the matter issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India: ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

Dispatch of Annual Report:

The e-copy of the Notice of the 31th AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 of the Company will be available on the website of the Company at www.comfortintech.com. Additionally, the Notice of AGM will also be made available and may be accessed from the relevant section of the website of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OVAM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 31" AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning guorum under Section 103 of the Act.

The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent ('Registrar/ RTA')/ Depository Participants ('DPs'). Further, as per the SEBI Listing Regulations a letter providing the web-link, including the exact path, where Annual Report for the financial year 2024-25 is available, will be sent to those Members whose e-mail address is not registered with the Company, Also, the hard copies of the Notice of 31" AGM and Annual Report for the financial year 2024-25 will not be sent to any shareholders, unless any member has requested for the same. Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their DPs. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA i.e. Bigshare Services Private Limited at info@bigshareonline.com along with self-attested copy of PAN Card.

Manner of casting vote(s) through e-voting:

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic means either during the remote e-voting period before the AGM or through e-voting during the AGM. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and process for registration of email addresses for those shareholders who have not yet registered the same will be provided in the Notice to the shareholders.

Dividend:

Members may note that the Board of Directors at its Meeting held on Tuesday, May 20, 2025; has recommended a final dividend of 7% (Seven percent) of the Paid-up Equity Share Capital of the Company, i.e. Rs. 0.07/- (Seven Paise Only) per Equity Share of face value of Re. 01/- (Rupee One Only) each for the financial year ended March 31, 2025, subject to approval of the shareholders at the 31* (Thirty First) AGM of the Company. The dividend, if approved at the AGM, will be paid within 30 days of the AGM. Further, pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 19, 2025 to Thursday, September 25, 2025 (both days inclusive) for the purposes of AGM and declaration of Final Dividend for the financial year 2024-25. The Company has fixed Thursday, September 18, 2025 as the 'Record Date' for determining eligible shareholders entitle to dividend. Shareholders holding shares in electronic mode are requested to register their Bank details with the relevant Depository Participant. This will enable the Company to make timely credit of dividend to the Shareholders in their respective bank accounts. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses.

TDS on Dividend:

Shareholders may please note that in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 as amended by and read with the provisions of the Finance Act, 2020, dividend declared and paid by the Company with effect from April 01, 2020, is taxable in the hands of Shareholders and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Shareholders at the applicable rates. For more details, please refer to the Notes to the Notice of the AGM and TDS on the website of the Company at www.comfortintech.com.

5. Manner of registering KYC including bank details for receiving dividend: Shareholders holding shares in physical mode who have not provided the information

- regarding bank particulars, are requested to register/update their Bank details (e.g. name of the bank and the branch, bank account number, 9 digits MICR number, 11 digit IFS Code and the nature of account) online with Bigshare Services Private Limited on its website at www.bigshareonline.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder in prescribed Form ISR-1 along with a copy of latest cancelled cheque with the Shareholder's name. The said Form ISR-1 can be downloaded from the Company's website
- Shareholders holding shares in demat mode are requested to register their Bank details

with the relevant Depository Participant. Saksham Niveshak – 100 Days Campaign:

It is hereby informed to the shareholders that pursuant to Ministry of Corporate affairs (MCA) circular dated 18th July, 2025 the Company has initiated a 100 Days Campaign "Saksham Niveshak" from 28th July, 2025 to 6th November, 2025 to facilitate shareholders in updating their KYC/bank/nominee/contact details and claiming unclaimed dividends. Further, a list of shareholders whose dividend are unpaid/unclaimed is available on the website of the Company at www.comfortintech.com/investor-relations. Shareholders are requested to contact the Company's RTA i.e., Bigshare Services Private Limited at info@bigshareonline.com to avoid transfer of their dividend/shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPFA). The objective of this Campaign is to facilitate the shareholders in updating their KYC details, bank mandates, Nominee and contact information.

Re-lodgement of Transfer Deeds (One-time Special Window):

DATE: August 30, 2025

PLACE: MUMBAI

It is hereby informed to the shareholders of that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, the Company has opened a special one-time window from July 07, 2025 to January 06, 2026 for re-lodgment of transfer deeds. This facility is available only for those transfer deeds lodged prior to April 01, 2019 for transfer of physical shares which were rejected, returned, or remained unattended due to deficiencies in the documents/ process. Shareholders are further requested to note that all securities re-lodged for transfer shall be issued only in Demat mode. Shareholders who wish to avail this facility may write to the Company's Registrar and Transfer Agent (RTA), Bigshare Services Private Limited, Email Id: info@bigshareonline.com.

Relevant shareholders are encouraged to avail themselves of this one-time opportunity within the stipulated window.

> BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS OF COMFORT INTECH LIMITED ANKUR AGRAWAL CHAIRPERSON & DIRECTOR

> > DIN: 06408167

DhanSafal

DHANSAFAL FINSERVE LIMITED (Formerly known as "Luharuka Media & Infra Limited") CIN: L65100MH1981PLC044094

Registered Office: G-1402, Lotus Corporate Park, Goregaon East, Mumbai, Maharashtra 400063; Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: info@dhansafal.com: Website: www.dhansafal.com

INFORMATION REGARDING 44th ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the 44th (Forty-Fourth) Annual General Meeting ("the AGM/the Meeting") of the Members of DHANSAFAL FINSERVE LIMITED ("the Company") will be held on Thursday, September 25, 2025 at 04:00 P.M. IST through Video Conference ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") via facility provided by National Securities Depository Limited ("NSDL") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and read with all applicable circulars on the matter issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India "SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM.

. Dispatch of Annual Report:

The e-copy of the Notice of the 44th AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 of the Company will be available on the website of the Company at www.dhansafal.com/ newspaper-advertisments/ Additionally, the Notice of AGM will also be made available and may be accessed from the relevant section of the website of the Stock Exchange where shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.com and National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdi.com.

Members can attend and participate in the AGM ONLY through the VC/OVAM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 44" AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OVAM shall be counted for the purpose of reckoning guorum under Section 103 of the Act.

The Notice of AGM along with the Annual Report will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent ('Registrar/ RTA')/ Depository Participants ('DPs'). Further, as per the SEBI Listing Regulations a letter providing the web-link, including the exact path, where Annual Report for the financial year 2024-25 is available, will be sent to those Members whose e-mail address is not registered with the Company, Also, the hard copies of the Notice of 44° AGM and Annual Report for the financial year 2024-25 will not be sent to any shareholders, unless any member has requested for the same. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their DPs. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's RTA i.e., Adroit Corporate Services Private Limited at info@adroitcorporate.com along with self-attested copy of PAN Card.

Manner of casting vote(s) through e-voting:

The shareholders will have an opportunity to cast their vote through electronic means either during the remote e-voting period before the AGM or through e-voting during the AGM. The manner of e-voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and process for registration of email addresses for those shareholders who have not yet registered the same will be provided in the Notice to the shareholders.

 Saksham Niveshak - 100 Days Campaign: Pursuant to MCA circular dated July 18, 2025, the Company has initiated a special campaign from July 28, 2025 to November 06, 2025 to facilitate shareholders in updating their KYC/bank/nominee/contact details and claiming unclaimed dividends. Further, a list of shareholders whose dividend are unpaid/unclaimed is available on the website of the Company at www.dhansafal.com/investor-service-request-forms/. Shareholders are requested to contact the Company's RTA i.e., Adroit Corporate Services Private Limited at into@adroitcorporate.com to avoid transfer of their dividend/shares to Investor Education and Protection Fund Authority.

Re-lodgement of Transfer Deeds (One-time Special Window); SEBI has provided a special window from July 07, 2025 to January 06, 2026 for shareholders holding shares in physical form to re-lodge transfer requests lodged prior to April 01, 2019 that were rejected/returned/not processed. All such transfers will be effected only in demat mode. Shareholders falling under this category are requested to initiate the process within the stipulated time. For assistance, please contact our RTA e., Adroit Corporate Services Private Limited at info@adroito into@dhansafal.com. By Order Of The Board of Directors Of

> Dhansafal Finserve Limited Ankur Agrawal

> > Managing Director

Din: 06408167

Date: August 30, 2025 Place: Mumbai

nesource

ONESOURCE SPECIALTY PHARMA LIMITED CIN: L74140MH2007PLC432497

Regd. Office: Cyber One, Unit No. 902, Plot No - 4 & 6, Sector 30A, Vashi, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India Tel No: +91 22 2789 2924/ +91 80 6784 0738 Corp. Office: Star 1 Opp IIM Bangalore, Bilekahalli, Bannerghatta Road, Bangalore - 560 076, Karnataka, India

Website: www.onesourcecdmo.com : Email: investor-relations@onesourcecdmo.com NOTICE OF 18" ANNUAL GENERAL MEETING ("AGM")

(1st AGM POST LISTING), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 18" Annual General Meeting ("AGM") (1" AGM post listing) of the Company will be held through Video Conference (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) on Monday, September 22, 2025 at 17:00 hrs IST in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (the 'Act') and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'SEBI Listing Regulations') read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Securities and Exchange Board of India (SEBI Circulars) for convening General Meetings through VC/ OAVM, to transact businesses as set forth in the AGM Notice dated August 04, 2025. National Securities Depository Limited ('NSDL'), is providing the VC/ OAVM facility for

Company has electronically sent the Notice of AGM and Integrated Annual Report for FY25 on Friday, August 29, 2025, to all Shareholders who have registered their e-mail addresses with the Company/ Depositories/ Depository Participants/ RTA as at Friday, August 22, 2025. Notice of AGM and Integrated Annual Report for FY 2024-25, are also available on the

Company's website at www.onesourcecdmo.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and National Securities Depository Limited ('NSDL') at (www.evoting.nsdl.com) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of Companies (Management and

Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings (SS-2) Regulation 44 of SEBI Listing Regulations and MCA Circulars, Company is pleased to provide e-voting facility to all its Shareholders to cast their vote electronically on all resolutions set forth in the AGM Notice.

Starts from Wednesday, September 17, 2025 at

Details

Cut-off date for eligibility Monday, September 15, 2025

Key details regarding the AGM & e-voting is as under:

S. Particulars

for e-voting

2. Remote e-voting period

	Secutionar for a vertical	O9:00 hrs IST Ends on Sunday, September 21, 2025 at 17:00 hrs IST Shareholders to note that remote e-voting module shall be disabled by NSDL beyond 17:00 hrs IST on Sunday, September 21, 2025. The manner of remote e-voting for Shareholders holding shares, who have not registered their email addresses is provided in the AGM Notice. Once the vote on a resolution is cast by a Shareholder, the Shareholder shall not be allowed to change the same subsequently. Shareholders who have cast their vote by remote e-voting prior to AGM may attend the AGM through VC/ OAVM but shall not cast their votes again. Shareholders who have not cast their vote through remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting system available during the AGM, E-voting during AGM is integrated with VC/ OAVM platform.
3.	Scrutinizer for e-voting	Mr. Pradeep Bheemsen Kulkarni, Practicing Company Secretary (ICSI Membership No. F7260 and CP: 7835) of M/s. V Sreedharan & Associates, Company Secretaries, Bengaluru. Email: pbk@sreedharancs.com
4.	RTA Contact Details	Integrated Registry Management Services Private Limited 2nd Floor, "Kences Towers" No. 1 Ramakrishna Street, North Usman Road T Nagar, Chennai - 600 017 Phone: 044-28140801 to 28140803 Fax: 044-28142479 E-mail: Einward@IntegratedIndia.in
5.	Helpline details for any query/grievance/technical assistance and support, before or during the AGM for VC participation and e- voting	Shareholders facing any technical issue in login

Register your e-Mail ID

Shareholders who have not registered their email IDs with Depository Participants are requested to register the same with their Depository Participants in respect of shares

Login details for Shareholders who become Shareholders of the Company after the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date for e-voting

In case of Individual Shareholders who acquired shares of the Company and became a Shareholder of the Company after the dispatch of AGM Notice and hold shares as on the cut-off date for e-voting i.e., Monday, September 15, 2025, may follow steps mentioned in the Notice of the AGM under "General instructions for accessing and participating in the AGM through Video Conference/ Other Audio-Visual Means (VC/ OAVM) Facility and voting through electronic means including remote e-Voting".

for FY2024-25 or the AGM, Shareholders may write to investorrelations@onesourcecdmo.com. By order of Board of Directors For OneSource Specialty Pharma Limited Place: Navi Mumbai

For any query/ clarification/ assistance required with respect to the Annual Report

Date: August 30, 2025

(Formerly Stelis Biopharma Limited) Sd/ Trisha A

Company Secretary & Compliance Officer

ICSI Membership No.: A47635

HRIDAY CREDIT CO-OPERATIVE SOCIETY LIMITED, UDAIPUR MSCS/CR/352/2010

NOTICE: ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 18" Annual General Meeting of the Hriday Credit Co-operative Society Limited will be held on Saturday, 20" September, 2025 at 11:00 A.M. at Hotel Hill Vista, Near Goverdhan Sagar Road, Sector 14, Udaipu Rajasthan to transact the following business concerning the society:

AGENDA

- To grant leave of absence to those members of the society who have not attended the
- To Read and confirm the Minutes of Last Annual General Meeting.
- To approve Annual Report and Audited Statement of Accounts for the year ended 31s
- To Appropriate Net Profit for the year ended 31st March 2025. To Approve proposed Annual Budget for F.Y. 2025-26.
- 6. To Appoint Statutory Auditor and fix its remuneration for the F.Y. 2025-26.
- List of employees who are relatives of members of the board or of the Chief Executive. To Amendment of Bye Laws as per MSCS Act & Rules 2024
- Disposal of any other business with the permission of Chairman.

For: Hriday Credit Co-operative Society Ltd Place: Udaipur By order of the Board of Directors Date: 29" August, 2025 Rajesh Jain (Secretary)

Note for Member's Attention:

- 1. If there is no quorum for the meeting at the appointed time, in terms of Bye-Laws no. 31 the meeting shall stand adjourned to 12:00 P.M on the same day and the Agenda of the Meeting shall be transacted at the same venue irrespective of the Rules of Quorum.
- Anyone who desires to move any resolution may please send the same in duplicate on a before 15th September, 2025 by 04:00 P.M at the Head Office of the society.
- Any Query pertaining to accounts may please be sent to the office of the society least four working days before the date of Annual General Meeting.

Member's Identity Card is must for the attendance in Annual General Meeting.

GLITTEK GRANITES LIMITED Registered Office: Honnappa Building, 2nd Floor, V.V. Extension, Karnataka, India - 562114. E-mail: info@glittek.com, Website: www.glittek.com CIN: L14102KA1990PLC023497 Notice: NOTICE is hereby given that 35th Annual General Meeting of the Company will be held on Thursday, 25th September 2025 at 11.30 A.M. via two-way Video Conferencing ('VC facility')/Other Audio-Visual Means ('OAVM') ONLY to transact the businesses as set out in the Notice of the AGM

In continuation with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 19/2021 and 2/2022 (collectively called 'MCA Circulars') and the Securities and Exchange Board of India Circular dated May 12 2020 ('SEBI Circular') and January dated 15, 2021, it has been decided by MCA and SEBI to allow companies to hold AGM/EGM without Physical presence of the members at a common venue The Company has send the Notice of the 35th AGM along with the link for the Annual Report 2024-25 on day 29th August, 2025 through electronic mode only, to those Members whose E-mail addresses are registered with the Company/Registrars and Transfer Agent ('RTA') and Depository participant(s). The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed

with vide MCA Circulars and SEBI Circular. The e-copy of the Notice of the AGM along with the Annual Report of the Company is available on the website of the Company at http://www.glittek.com also be accessed from the relevant section of the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com. The AGM Notice is also available on the website of Central Depository Service Limited ('CDSL') In compliance with Section 108 of Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rul

2014 and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing to its Members, the facility of remote e-voting before the AGM and during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, by electronic means through e-voting Services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) E-voting period will commence from Monday 22nd September, 2025 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday 24th September 2025 (5.00 p.m. IST) As the voting portal would be blocked after voting period is over, shareholders are requested to cast their votes during this period only

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 18th September 2025 (cut off date) The facility of remote e-voting shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who hav not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before / during the AGM The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off i.e. September, 18th, 2025, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for PROCESS FOR THOSE SHAREHOLDERS WHOSE EMAILADDRESSES ARE NOT REGISTERED WITH THE DEPOSITORIES

FOR OBTAINING LOGIN CREDENTIALS FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS PROPOSED IN THIS NOTICE: 1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the shar certificate (front and back). PAN (self attested scanned copy of PAN card). AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by Email to Company/RTA Email Id. 2. For Demat shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID)

Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (se attested scanned copy of Aadhar Card) to Company/RTA email id. Shareholder will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the CDSL e-Voting system. Shareholde may access the same at https://www.evotingindia.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVSN of Company will be displayed. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Aske Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, or contact Mr. Moloy Biswas, Regional Manager, Kolkata at Phone (033) 2282-1376 or E-mail: helpdesk.evoting@cdslindia.com or moloyb@cdslindia.com. under help section.

Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com/mcssta@rediffmail.com or call of FURTHER NOTICE is also given pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR) Regulation, 2015, the Registrar of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 19th September 2025 to Thursday 25th September 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Place: Bangalore For Glittek Granites Limited

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL

Sd/- Lata Bagri, Company Secretary & Compliance Officer Date: August 29th, 2025

PANABYTE TECHNOLOGIES LIMITED CIN: L51100MH1981PLC312742

Plot No. A-195, Road No. 16/A, Ambika Nagar No. 2, Wagle Industrial Estate, Thane - 400604, Maharashtra, India. Tel: +918657641575; Email: info@panachemodera.com Website: www.panabyte.com

Registered & Corporate Office: Office No. 105, Primus Business Park

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 44th AGM of the shareholders of PANABYTE TECHNOLOGIES

LIMITED ("THE COMPANY") will be held on Tuesday, 23 September, 2025 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice for the AGM. In compliance with the Ministry of Corporate Affairs ("MCA")vide its circular dated April 8, 2020.

April 13, 2020, May 5, 2020, May 05, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and September 19, 2024 and Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022, January 05, 2023, October 07, 2023 and October 03, 2024 (collectively referred to as "Applicable Circulars"), Companies are allowed to hold AGM through VC / OAVM, without physical presence of the Shareholders at a common In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), MCA Circular and SEBI Circular, the Company has sent the Notice of the 44th AGM and Annual Report 2024-25 by email to those Shareholders whose email addresses are registered with the Company Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants as on Friday, August 08, 2025 and the dispatch of the same has been completed on 29 August, 2025. Members who are holding shares in physical form whose email addresses are not registered with the Company, Registrar and Share Transfer Agent/ Depository Participant can avail soft copy of the 44th AGM Notice and Annual Report of the Company for the financial year 2024-25 by raising a request to the Company at compliance@panachemodera.com. Further as per amended Regulation 36 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter which Includes the web link including exact path where complete details of Annual Report are available has also been sent to those shareholders who have not registered their email address(es) at their address registered with company, by Registrar and Share Transfer Agent of the Company Shareholders may also note that the Notice of the AGM along with the instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM and Annual Report are also made available on the website of the Company at www.panabyte.com, website of the Stock Exchange BSE Limited atwww.bseindia.comand on the website of CDSLi.e. www.evotingindia.com being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the

Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting facility to all itsmembers to cast their vote electronically on all resolutions as set out in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by Central Depository Services (India) Limited (CDSL)

All the members are informed that :

The cut-off date for determining the eligibility of Members to vote isTuesday 16th September

Only those Members / Shareholders, whose names are recorded in the Register of Members / Beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or at the AGM;

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company

after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, 16th September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or nichetechpl@nichetechpl.comby mentioning their Folio No./DP ID and Client ID No. However, if such Shareholder is already registered with CDSL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for casting the The remote e-voting shall remain open for a period of 3 days commencing from Saturday.

20 September, 2025, 9.00 A.M. (IST) to Monday, 22 September, 2025, 5.00 P.M. (IST) (both

e-voting module will be disabled by CDSL after 05:00 P.M. IST on 22 September, 2025 and once the vote on the resolution is cast by amember, he / she shall not be allowed to change Only those Members / Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM

be eligible to vote through e-Voting system in the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not beentitled to cast their vote again;

as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner:

not later than 2 (two) working days from the conclusion of the AGM.

Members holding shares in physical form are advised to update their KYC details i.e., PAN. Nomination form, contact details, Details of Bank Account, etc. with RTA and members holding shares in demat form are advised to update their KYC and other details with concerned Depositories, if any. Important Note

helpdesk.evoting@cdslindia.comor Call 18002109911. By the Order of the Board of Directors SOUTHERN MAGNESIUM AND CHEMICALS LIMITED CIN: L27109TG1985PLC005303

Regd. Off: Deccan Chambers, 5" Floor, 6-3-666/B, Somajiguda, Hyderabad - 500082. NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 29th September, 2025 at 11:30 a.m. through Video Conferencing (VC) and Other Audio-Video Means (VC/ OAVM) facility, in accordance with General Circular No. 09/2024 dated 19.09.2024 read with Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the MCA and Securities and Exchange Board of India without the physical presence of the Members at a common venue.

The Notice of the AGM and the Annual Report for the year 2024-25 including the financial

statements for the year ended March 31, 2025 will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with MCA Circular and SEBI Circular. A letter containing the web-link including exact path where complete details of 39th Annual Report is available, will be circulated to those shareholders who have not registered their email ids. Members can join and participate in the AGM through VC/OVAM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website www.southernmagnesium.com, CDSL's website www.evotingindia.com and website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com.

copy of the signed request letter providing the email address, mobile number, self attested PAN copy and Client Master copy in case of electronic mode/copy of share certificate in case of physical mode for receiving the Annual Report including Notice of the AGM and the evoting instructions. For registering of email addresses, the Members holding shares in demat form are requested

to update the same with their respective DP and in case of Members holding the shares in

Place: Hyderabad

Date: 29.08.2025

Members may send an e-mail request to info@aarthiconsultants.com along with scanned

physical form are requested to update the same with the Registrar by submitting Form ISR-1. Notice is further given that the Register of Members and Share Transfer books of the

Company will remain closed from Tuesday, 23th September, 2025 to Monday, 29th September, 2025 (both days inclusive) for purpose of the 39th AGM.

By order of the Board of Directors For Southern Magnesium and Chemicals Limited

N Rajender Prasad Jt. Managing Director & CFO DIN: 00145659

AJOONI BIOTECH LIMITED

CIN: L85190PB2010PLC040162

Regd. Office: D-118, Industrial Area, Phase-7 Mohali, Punjab- 160055 NOTICE OF THE 15TH ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the Members of Ajoon

Biotech Limited will be held on Monday, September 29, 2025 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC)in compliance with applicable provisions of Companies Act 2013, SEBI (LODR) Regulations, 2015, read with circulars issued by MCA and SEBI in regard to VC facility to transact he business as set out in the Notice of the AGM. The Notice of the AGM will be dispatched in due course of time, through electronic mode only to those Members whose e-mail ids are registered with he Company, RTA and Depositories. Annual Report of FY 2024-25 of the Company along with Notice of AGM will be available on the website of the Company at www.ajoonibiotech.com.websites of the Stock Exchanges at www.nseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Company will remain closed from Tuesday, 23/09/2025 to Monday,29/09/2025 (both days inclusive) for the purpose of 15th AGM for the financial year 2024-25. Remote e-Voting: In accordance with provisions of Companies Act 2013, the Secretarial Standard

Book Closure and Dividend: The Register of Members and the Share Transfer Books of the

on General Meetings (SS-2) issued by the ICSI and SEBI (LODR) Regulations, 2015, the Company s providing facility of remote e-Voting before / during the AGM. Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. E-Voting facility is available from 26/09/2025 (9:00 a.m.IST) to 28/09/2025 (5:00 p.m.IST). The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share

capital of the Company as on Friday, 12/09/2025 ('cut-off date'). The facility of remote e-Voting

system shall also be made available during meeting and the Members attending the meeting, who

have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before luring the AGM. Members who have casted their vote by remote e-Voting prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode, who acquires hares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for e-Voting by sending a

request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as of the cut-off date, may follow the login process mentioned in the Notice of AGM. Members can also login by sing the existing login credentials of the demat account held with NSDL or CDSL for e-voting facility. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of AGM for nformation purposes only.

Shareholders whose e-mail ids are not registered can get the same registered with the company by providing Folio No, scanned copy of the share certificate, PAN and AADHAR by sending email to n case of any queries for remote e-Voting (before / during the AGM), you may refer FAQs and

e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or contact NSDL on the toll-free number: 1800 1020 990/ 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in.

Place: Mohali

Dated: 29.08.2025

For Ajooni Biotech Limited **Jasjot Singh** (Managing Director)

RateGain®

RATEGAIN TRAVEL TECHNOLOGIES LIMITED CIN: L72900DL2012PLC244966

Registered Office: M-140, Greater Kailash Part-II, New Delhi-110048 Corp. Office: Club 125, Plot No. 3, 4, 5, Tower A, 4th Floor, Sector-125, Noida- 201301, U.P. Telephone: +91 120 5057 000;

E-mail: companysecretary@rategain.com; Website: www.rategain.com 13" ANNUAL GENERAL MEETING ('AGM') TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING ("VC")/OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that Thirteenth (13") Annual General Meeting ('AGM') of RateGain Travel Technologies Limited ('the Company') will be held on Monday, September 29, 2025 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with all applicable provisions of Companies Act, 2013 ('Act') and the Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with General Circular No. 14/2020

dated April 8, 2020 and subsequent circulars issued in this regard, latest one being

General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 Issued by Ministry of Corporate

Affairs ('MCA') and the Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated

October 03, 2024 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') and other

applicable circulars issued in this regard, to transact the business as set out in the Notice of the AGM. Members participating though the VC /OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act 2013. In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report 2024-25 and login details for e-voting, shall be sent to the Members of the Company, whose email address are registered with the Company/Depository Participant(s). Notice of the AGM along with Annual Report 2024-25 shall also be made available at the Investors Section of the Company's website at www.rategain.com, Stock Exchange's website i.e., BSE Limited ('BSE') at www.bseindia.com, National Stock

Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com and NSDL at

www.evoting.nsdl.com. Manner of registering/updation of Email Addresses:

Members holding shares in physical mode, who have not registered their email address and mobile number with the Company are requested to update their email address and mobile number by sending a request to KFin Technologies Limited, Registrar and Share Transfer Agent ('RTA') of the Company through email einward.ris@kfintech.com and/or by writing to the Company at companysecretary@rategain.com.

Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their email address and mobile number with the Depositary Participants ('DP'), are requested to register/update their email address and mobile numbers with the DP and with whom they maintain their demat accounts.

Manner of casting vote(s) through e-voting: The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting') to all the Members to

cast their votes on all the resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-SEBI vide Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 has voting'). Detailed procedure for remote e-voting, including by such Members who are holding shares in physical form or who have not registered their email address, shall be provided in the notice of AGM.

Members are requested to read the Notes set out in the Notice of the AGM and in particular

instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting and evoting during the meeting. This notice is being issued for the information and benefit of all the Members of the

Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI. For RateGain Travel Technologies Limited

> Mukesh Kumar General Counsel,

BENGALURU

Place: Thane Date: 30 August 2025

E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 22 September, 2025. The remote facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall

> The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Practicing Company Secretaries, Mumbai The results of the remote e-voting and votes casts electronically at the AGM shall be declared

> open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to deadline of April 1, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from July 7, 2025 till January 6, 2026. Securities that are re-lodged for transfer during this special window shall be issued only in demat mode and due process shall be followed for such transfer-cum-demat requests. Members will be able to attend the AGM through V C / OAVM or view the live webcast of the same provided by CDSLat www.evotingindia.com. In case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM, they may address the same to

> > Sd/-Harshada Mohite Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: A73929

For Panabyte Technologies Limited

Date : August 29, 2025 Place : Noida

Company Secretary & Compliance Officer

epaper.financialexpress.com

याच पार्श्वभूमीवर अजित पवार

यांना विचारले असता ते म्हणाले,

'न्यायालय सर्वोच्च आहे.

त्यामुळे न्यायालयाने जे आदेश

दिले आहेत, ते आम्ही तंतोतंत

मध्य रेल्वे

साहित्य खरेदीकरिता

भारताच्या राष्ट्रपतींकरिता आणि त्यांच्यावतीने

वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे

मुंबई विभाग, मुंबई सीएसएमटी - ४००००१

खालील साहित्याच्या पुरवठ्यासाठी इलेक्ट्रॉनिव

निविदा आमंत्रित करीत आहेत. निविदा क्र.

92255837A. वर्णन : ट्रान्स-रिसीव्हर

हॅण्डहेल्ड ५-वॅट डिजिटल VHF सेट, ज्यामध्ये

दोन संच OEM मान्यताप्राप्त रिचार्जेबल बॅटरी

(एक अतिरिक्त म्हणून), क्विक बॅटरी चार्जर

हेलिकल अँटेना व बेल्ट क्लिप असणे आवश्यक

आहे. हे साहित्य RDSO स्पेसिफिकेशन क्रमांक

RDSO/SPN/TC/107/2018 Rev 2.1

किंवा त्यानंतरच्या आवृत्तीशी सुसंगत असावे

अतिरिक्त अटी : १) स्पॉट फ्रिक्चेन्सी १६१.१५०

MHz असावी. २) VHF सेटचे तांत्रिक निकष

RDSO स्पेसिफिकेशन RDSO/SPN/TC/

107/2018 आवृत्ती 2.1 किंवा नंतरच्या CI 5-B

(Without display) प्रमाणे असावेत, तसेच

खालील विशेष वैशिष्ट्य आवश्यक आहे

"Analog व Digital दोन्ही प्रकारांत कार्यरत

असावे. प्राप्त सिग्नलप्रमाणे सेट निवडलेल्या

मोडपेक्षा (Analog/Digital) वेगळ

असल्यास, तो आपोआप Analog / Digital

मोडमध्ये स्विच व्हावा." ३) बॅटरी प्रकार

Liion. ४) बॅटरी क्षमता : किमान २३०० mAh.

५) प्रत्येक २०० संचांमागे एक ट्युनिंग किट

सॉफ्टवेअरसह पुरविणे आवश्यक. ६) VHF

सेटसाठी अतिरिक्त अँटेना : एकूण संचांच्या

संख्येच्या १०% इतके अतिरिक्त अँटेना पुरवावेत.

७) हमीपत्र (Warranty) : रेडिओ व रॅपिड

चार्जर्ससाठी किमान ५ वर्षांचे हमीपत्र असावे.

बॅटरी पॅक्ससाठी किमान १ वर्षाचे हमीपत्र

असावे. वाटप : Sr. DOM (G)/BB अंतर्गत

(Allocation 09000 070 611 28) प्रमाण

१३७८ संच. इसारा रक्कम : रु. ८,०४,८९०/

सादर करण्याची अंतिम तारीख : ११.०९.२०२५

टीप : १) वरील सर्व निविदा

www.ireps.gov.in या संकेतस्थळावर

उपलब्ध आहेत. इच्छ्क कंपन्यांनी सहभागं

होण्यासाठी स्वत:ची नोंदणी या संकेतस्थळाव

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणे आवश्यक आहे. या

ई-निविदांसाठी हस्तलिखित स्वरूपातील प्रस्ताव

स्वीकारले जाणार नाहीत. २) बोलीदारांनी इसारा

रक्कम IREPS द्वारे ऑनलाइन जमा करणे

आवश्यक आहे. ३) निविदांचे सविस्तर तपशील

व इतर नियम व अटी जाणून घेण्यासाठी

www.ireps.gov.in संकेतस्थळास भेट

द्यावी. ४) शंका निरसनासाठी : वरिष्ठ विभागीय

साहित्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, डीआरएम

कार्यालय, मुंबई सीएसएमटी - ४००००१. ई-मेल

srdmm@bb.railnet.gov.in टीप:: ही

निविदा. निविदा सार्वजनिक खरेदी धोरण

आदेश २०१७/ दिनांक १५.०६.२०१७ अन्वये

निविदा सूचना क्रमांक : १०/२०२५,

दिनांक २८.०८.२०२५ साहित्य खरेदी

Download UTS App for Tickets

पाळण करणार आहोत.'

सांगितले.

जरांगे यांना अटक करा : ॲड. सदावर्तें

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत तातडीने अटक करण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने घातलेल्या अटी-शर्तीचे पालन आंदोलकांनी न केल्याचे सांगत त्यांनी पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.



दिल्ली विद्यापीठ UNIVERSITY OF DELHI

दिनांक: ३१.०७.२०२५ जाही. क्र. आरअँडपी/३१२/२०२५ विविध अध्यापकेतर (नॉन टीचिंग) पदांची नियुक्ती करण्याकरिता पात्र उमेदवारांकडन विहित अर्जाच्या नमुन्यामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ०४.०९.२०२५ किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशनाच्या तारखेपासून दोन आठवडे आहे, यापैकी जी नंतर असेल ती. तपशिलाकरिता, कृपया विद्यापीठाची वेबसाइट www.du.ac.in, ला भेट द्या आणि शिर्षक 'Advertisement-Departments'' अंतर्गत "Work with DU" वर क्लिक करा.

कोणतेही परिशिष्ट / शुद्धिपत्रक केवळ वेबसाइटवर टाकण्यात येईल.

cbc21231/12/0001/2526



बृहर्नुबर् महानगरपालिका

क्रमांक : Dy.Ch.E/O&M/eT-28/SWD दि. २९.०८.२०२५

	बृहन्मुबई महानगरपालिका ई-निविदा सूचना
विभाग	मुख्य अभियंता (SWD)
उपविभाग	उपमुख्य अभियंता (O&M) SWD
विषय	पश्चिम उपनगरांतील ६ ठिकाणी पॉन्टून माऊंटेड कन्वेयर सिस्टीम सह संलग्न ट्रॅश बूम द्वारे तरंगता कचरा एकत्र करणे, हटविणे व विल्हेवाट लावणे या कामासाठी तसेच संचालन व देखभाल (O&M) या सर्वसमावेशक सेवांचा ३ वर्षांसाठी पुरवठा करणे. निविदा आय.डी. : 2025_MCGM_1213944_1
ई-निविदा विक्री	दिनांक २९.०८.२०२५ पासून, वेळ : सकाळी ११.०० वा.
अंतिम दिनांक	दिनांक ०८.०९.२०२५ पर्यंत, वेळ : संध्याकाळी १६.०० वा.

http://mahatender.gov.in स्वाक्षरी /-

कार्यकारी अभियंता (O&M) मेकॅ. SWD

पीआरओ/१४३५/जाहिरात/२०२५-२६

संकेतस्थळ

खिडक्यांसाठी जाळ्यांचा व मच्छरदाण्यांचा वापर करा.

nesource

वनसोर्स स्पेशालिटी फार्मा लिमिटेड कॉपॉरेट आयर्डेटिटी नंबर (CIN): L74140MH2007PLC432497

नोंदणीकृत कार्यालय: सायबर वन, युनिट क्रमांक ९०२, प्लॉट क्र.-४ व ६, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०३, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्रमांक: +९१ २२ २७८९ २९२४ / +९१ ८० ६७८४ ०७३८.

कॉर्पोरेट कार्यालय: स्टार १, आयआयएम बेंगळुरु समोर, बिलेखल्ली, बनेरघट्टा रोड, बेंगळुरु- ५६० ०७६, कर्नाटक, भारत. संकेतस्थळ: www.onesourcecdmo.com; ई-मेल: investor-relations@onesourcecdmo.com

अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("AGM") (सूचीबद्ध झाल्यानंतर पहिली AGM), रिमोट ई-व्होटिंग सुविधा व कट-ऑफ दिनांकाविषयी सूचना

याद्वारे, ही सूचना दिली जाते की , कंपनीची अठरायी वार्षिक सर्यसाधारण सभा ("AGM") (सूचीबद्ध झाल्यानंतरची पहिली AGM) सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी, सायं. १७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्हिडिओ कॉन्फरन्स (VC)/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे (OAVM) घेण्यात येणा आहे. ही सभा कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') व त्याअंतर्गत केलेले नियम तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ (''सेबी लिस्टिंग नियमावली'') आणि कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय (MCA) व भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (SEBI) यांनी जारी केलेल्या सर्व संबंधित परिपत्रकांचे पालन करून बोलावण्यात येत आहे. या सभेत ४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या AGM सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर विचार व निर्णय होईल

या AGM साठी VC/OAVM सुविधा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL") पुरविणार आहे कंपनीने शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी, ज्या भागधारकांनी आपले ई-मेल कंपनीकडे/डिपॉझिटरीजकडे/डिपॉझिटरी सहभागी/नोंदणी व हस्तांतरण प्राधिकरण (RTA) कडे २२ ऑगस्ट २०२५ पर्यंत नोंदविलेले आहेत, त्या सर्व भागघारकांना AGM ची सूचना व एकत्रित वार्षिक अहवाल (आर्थिक वर्ष २५ साठी) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविला आहे.

AGM ची सूचना व वार्षिक अहवाल २०२४-२५ हे दस्तऐवज कंपनीच्या <u>www.onesourcecdmo.com</u> या संकेतस्थळावर, बीएसई लिमिटेड (<u>www.bseindia.com)</u>, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("NSDL") (www.evoting.nsdl.com) या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा कलम १०८ व त्याअंतर्गत कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, जनरत मीटिंगवरील सचिवीय मानक (SS-२), सेबी लिस्टिंग नियमावलीतील नियम ४४ व MCA परिपत्रकांच्य अधीन राहन कंपनी सर्व भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून AGM सूचनेतील सर्व ठरावांवर ते आपला मताधिकार इलेक्ट्रोंनिक पद्धतीने वापरू शकतील.

AGM व ई-व्होटिंग संदर्भातील प्रमुख तपशील पुढीलप्रमाणे आहेत.

अनु.क्र.	याय	तपशील
8.	ई-व्होटिंगसाठी पात्रतेचा कट-ऑफ	दिनांक सोमवार, १५ सप्टेंबर २०२५
₹.	रिमोट ई-व्होटिंग कालावधी	प्रारंभ - युघवार, १७ सप्टेंबर २०२५, सकाळी ०९:०० वाजता (IST) समाप्ती - रविवार, २१ सप्टेंबर २०२५, सायं. १७:०० वाजता IST) भागधारकांनी नोंद घ्याची की NSDL मार्फत रिमोट ई-व्होटिंग माँड्यूल रविवार, २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. १७:०० नंतर निष्क्रिय केले जाईल. ज्या भागधारकांनी आपले ई-मेल नोंदिवलेले नाहीत, त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची पद्धत AGM सूचनेमध्ये दिलेली आहे. भागधारकांने एकदा कोणत्याही ठरावावर मत दिल्यास, ते मत नंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या भागधारकांनी AGM पूर्वी रिमोट ई-व्होटिंग केले आहे, ते VC/OAVM द्वारे AGM ला उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ज्या भागधारकांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, त्यांना AGM दरम्यान उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करता येईल. AGM दरम्यानचे ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करता येईल. AGM दरम्यानचे ई-व्होटिंग VC/OAVM प्लॅटफॉर्मशी एकात्मिक केलेले आहे.
3.	ई-व्होटिंगसाठी परीक्षण अधिकारी (Scrutinizer)	श्री. प्रदीप भीमसेन कुलकर्णी, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (ICS) सदस्यत्व क्र. F7260 व CP: 7835), एम/एस. व्ही. श्रीधरन अँड असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरीज, बेंगळुरु. ई-मेल: pbk@sreedharancs.com
¥.	नोंदणी व हस्तांतरण प्राधिकरण (RTA) संपर्क तपशील	इंटिग्रेटेड रजिस्ट्री मॅनेजमेंट सब्हिसँस प्रा. लि. द्वितीय मजला, केन्सेस टॉवर्स , क्र. १, रामकृष्णा स्ट्रीट, नॉर्थ उस्मान रोड, टी नगर, चेनाई - ६०००१७ दूरध्यनी: ०४४- २८१४०८०१ ते २८१४०८०३ फॅक्स: ०४४- २८१४२४७९ ई-मेल: Einward@Integratedindia.in
4.	AGM दरम्यान VC सहभाग व ई-व्होटिंगसंबंधी कोणत्याही शंका /तक्रार/तांत्रिक सहाय्यासाठी हेल्पलाईन तपशील आपला	लॉग-इन करताना तांत्रिक अडचण आल्यास, भागधारकांनी NSDL हेल्पडेस्कशी संपर्क साधावा : ई-मेल: evoting@nsdl.com दुरध्वनी: ०२२- ४८८६ ७०००

ई-मेल आयडी नौंदणी करा

ज्या भागधारकांनी आपले ई-मेल आयडी डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदविलेले नाहीत, त्यांनी आपल्या नावाय असलेल्या समभागांच्या संदर्भात तो ई-मेल आयडी डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदवाया, अशी विनंती करण्यात

AGM सूचना पाठविल्यानंतर व कट-ऑफ दिनांकास भागधारक झालेल्या समभागधारकांसाठी लॉग-इन

ज्या वैयक्तिक भागधारकांनी AGM सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे समभाग खरेदी केले आहेत य ईं व्होटिंगसाठी निश्चित केलेल्या कट-ऑफ दिनांकास (सोमवार, १५ सप्टेंबर २०२५) भागधारक झाले आहेत त्यांनी AGM सूचनेत नमूद केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स / अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे (VC/OAVM) वार्षिक सर्वसाघारण सभेत सहभागी होण्यासाठी व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होटिंगसह) मतदान करण्यासाठी सामान्य सूचना या विभागातील सूचनांचे अनुसरण कराये.

वार्षिक अहवाल २०२४-२५ किंवा AGM संदर्भात शंका/स्पष्टीकरण/सहाय्य वार्षिक अहवाल २०२४-२५ किंवा AGM संदर्भात कोणतीही शंका/स्पष्टीकरण/सहाय्य आवश्यक असल्या भागघारकांनी खालील ई-मेलवर पत्रव्यवहार करावा - <u>investor-relations@onesourcecdmo.com</u>

ठिकाण: नवी मुंबई दिनांक: ३० ऑगस्ट २०२५

वनसोर्स स्पेशालिटी फार्मा लिमिटेड (पूर्वीचे नाव - स्टेलिस बायोफार्मा लिमिटेड)

कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

ICSI सदस्यत्य क्र.: A47635

त्रिशा ए

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मराठा आरक्षणाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, तरीही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती

मध्य रेल्वे

परळ लोको कार्यशाळा येथे,

तीन वर्षांसाठी ISO 3834-2

प्रमाणपत्राचे नृतनीकरण

कामाचे नाव : परळ लोको कार्यशाळा येथे, तीन

वर्षांसाठी ISO 3834-2 प्रमाणपत्राचे

नूतनीकरण. अंदाजित खर्च: रु. ३,१८,६००/-

निविदा अर्जाची किंमत : शून्य. इसारा ठेव: रु.

६,४००/- पूर्णत्व कालावधी : ३६ महिने समाप्ती

दिनांक : ११.०९.२०२५ केवळ अशा कंपन्यांचा

विचार या निविदेसाठी केला जाईल ज्यांनी त्यांच्या

स्वतंत्र पात्रतेनुसार निविदेतील सर्व अटी पूर्ण केल्या

आहेत. वरील ई-निविदा सादर करण्याची वेळ

आणि दिनांक संबंधित समाप्ती दिनांकास सायं.

१७.०० वाजेपर्यंत राहील. ई-निविदेचे संपूर्ण

रेल्वेच्या

http://www.ireps.gov.in संकेतस्थळावर

खुली निविदा सूचना क्र. :

PR-IMS-3834-24-25-703A

Download UTS App for Tickets [[6]]

उपलब्ध आहेत.

नेमलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करीत आहोत. कायदा आणि नियमाच्या चौकटीत बसून मार्ग निघेल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

> डोनाल्ड ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; टॅरिफचा अमेरिकेलाच बसणार फटका? -90

शुद्धिपत्रक

अधिसूचनों क्र. का. आ. ३६९९ (अ) दिनांक १३ ऑगस्ट २०२५ संदर्भात, दिनांक २९.०८.२०२५ रोजी वर्तमानपत्रात प्रकाशित झाली आहे, याबाबत कळविण्यात येते की खालील ओळ अनवधानाने वगळली गेली असून ती अधिसूचनेचा भाग म्हणून वाचली

"टीपः सदर अधिसूचनेची प्रत सक्षम प्राधिकारी/पीआययू/आर ओ कार्यालयातही उपलब्ध आहे आणि जमीन मालक सदर अधिसुचना तेथे पाहू

अधिसूचनेतील इतर सर्व मजकूर अपरिवर्तित

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड

निविदा करिता विनंती-MRVC-W-EL- Lift-CR- 2025

(सिंगल टप्पा एक लिफाफा ई-खरेदी निविदा प्रक्रिया) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. ज्यांचे कॉर्पोरेट कार्यालय दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन इमारत, मुंबई–४०००२० येथे आहे, यांचे द्वारे **"कल्याण–बदलापूर तिसऱ्या आणि** वौथ्या मार्गाच्या कामांतर्गत मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवर ५ वर्षासाठी प्रदान करण्यात येणाऱ्या १७ लिफ्टचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, अनेव लोडिंग/अनलोडिंग, स्थापना, चाचणी, किमशनिंग आणि वॉरंटी कालावधीत देखमाल आणि सीएएमसीचे कामासाठी" ई-निविदा मागविण्यात येत आहेत. निविदाचे तपशील आणि निविदा दस्तावेज आई.आर.ई.पी.एस. वेबसाइट www.ireps.gov.in. वर उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेली ई-निविदा वेबसाईट www.ireps.gov.in. वर जम करण्याची **शेवटची तारीख ३०.०९.२०२५** रोजी दु. **१५:००** वा. पर्यंत आहे

शुद्धीपत्र, जर असेल, तर ते फक्त वैबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.



महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित

नोंदणीकृत कार्यालय : - मफतलाल हाऊस, १ ला मजला, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, मुंबई - ४०००२०, दूरध्वनी:-०२२-४१५८०९२२.

EOI No. - MTDC/Publicity/Global Brand Ambassador/2025

दुरुस्तीपत्रक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) महाराष्ट्र पर्यटन, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाच्या यांच्यामार्फत ''जागतिक बँड ॲम्बेसेडर'' नियुक्ती साठी स्वारस्य प्रस्ताव (EOI) मागविण्यात आलेला होता. याबाबत संपूर्ण माहिती कागदपत्रे, अटी व शर्ती http://mahatenders.gov.in व www.mtdc.co या संकेतस्थळाव उपलब्ध आहे. या स्वारस्य प्रस्ताव अनुषंगाने मपविम मार्फत Corrigendum जारी करण्यात आले असून ते संकेतस्थळावर दिनांक ३०/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून उपलब्ध होईल. सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक २२/०९/२०२५ रोजी दुपारी ०२.०० वा. पर्यंत आहे. सही/-

[DGIPR-2025-26/ 死.5/C-2361]

व्यवस्थापकीय संचालक मपविम, मुंबई.

मध्य रेल्वे

मुंबई विभाग, मध्य रेल्वे यांनी खाली नमूद केलेल्या संपत्तींच्या भाडेतत्वावर देण्यासार्ठ www.ireps.gov.in या संकेतस्थळावरील ई-लिलाव लीजिंग मॉड्यूलद्वारे ई-लिलाव जाहीर केल आहे. इच्छुक लिलावदारांनी ई-लिलाव लीजिंग मॉइयूलमध्ये नोंदणी करून आवश्यक सर्व कागदपत्रे <u>ई-लिलावापूर्वी</u> अपलोड करणे बंधनकारक आहे. ई-लिलावासंबंधी तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक लिलावदारांनी वरील www.ireps.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशील पुढीलप्रमाणे :

丣.	वर्ग	उपवर्ग	लिलाव प्रारंभ दिनांक
۶.	जाहिरात	RDN - डिजिटल व नॉन डिजिटल	१०.०९.२०२५
	***************************************	मोबाइल मालमत्ता	08.09.2024
		ООН	११.०९.२०२५
₹.	पे अँड पार्किंग	पार्किंग मिश्र प्रकार	02.09.2024
3.	पार्सल	FSLR, LTRSLR	o4.09.2024, 0E.09.2024
٧.	केटरिंग	रेल कोच रेस्टॉरंट, भायखळा (पूर्व)	08.08.2024
Q.	इतर NFR/NINFRIS	लोणावळा स्थानक येथे रिलॅक्सेशन मसाज चेअर बसविणे व चालविणे	04.09.7074
		सीएसएमटी - महगाव सीएसएमटी वंदे भारत गाडी क्र. २२२२९/२२२३० मधील CC कोच हेडरेस्टवरील जाहिरात	oc.o9.7074
		कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत- खोपोली, ट्रान्स हार्बर व बीएसयू लाईन तसेच सीएसएमटी ते कल्याण विभागातील उपनगरी गाडयांमध्ये उपभोग्य व अनुपभोग्य यस्तुंची विक्री	o4.09.7074
		प्रचारक किऑस्क	02.09.2024

वेळवाढ, स्पष्टीकरण इत्यादी सर्व माहिती फक्त संकेतस्वळावरच प्रसिद्ध केली जाईल. लिलावदारांनी अद्ययावत राहण्यासाठी संकेतस्थळ नियमितपणे पाहणे आवश्यक आहे.

Download UTS App for Tickets

MAHARASHTRA STATE DENTAL COUNCIL Government Dental College and Hospital, 3rd Floor, St George's Hospital Compound, Near CSMT Station, Mumbai - 1 Tel: +91 022 22617644 Website: www.msdcmumbai.org.in

PUBLIC NOTICE This is to inform all registered dental practitioners and users that the official website of the Maharashtra State Dental Council (MSDC) shall remain temporarily unavailable owing to

scheduled maintenance and upgradation activities. The maintenance work is being undertaken with a view to introduce and streamline various online facilities, including

- Provisional Registration Certificate
- New Registration (BDS)
- Other State Transfer Registration (BDS & MDS) Renewal of Registration
- Good Standing Certificate Additional Qualification (MDS) Registration
- Country Wide Certificate
- Change of Name Duplicate Certificate

Date: 29th August, 2025

During the said period of maintenance, access to the MSDC website and all related online services shall remain suspended from 31"August 2025 at 00:01 A.M. UPTO 15" September 2025

The Council sincerely regrets the inconvenience caused due to this temporary suspension. These efforts are being undertaken in the interest of improving efficiency, transparency, and ease of access for all concerned members and applicants. The website shall resume normal functioning immediately upon the successful completion of the maintenance work.

We appreciate your cooperation and understanding in this

Registrar

Maharashtra State Dental Council Mumbai

मराठा आरक्षणावर चर्चेतूनच मार्ग : अजित पवार शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना

> मराठा आरक्षणासाठी मराठा मनोज जरांगे आंदोलक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू

'ओबीसीतून मराठा आरक्षण नको'

नागपूर : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र, नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, तर मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी भूमिका मांडली आहे.

मुधोजी राजे भोसले म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे. त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत. मात्र, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असेही मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे, असेही

न्या. आराधे यांना शपथ

राजे भोसले यांनी

सांगितले.

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे व पाटणा उच्च न्यायायालचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली या दोघांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ दिली.

२७ ऑगस्ट रोजी या दोघांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या सर्व रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. न्यायमूर्ती पंचोली हे न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची सेवानिवृत्त झाल्यानंतर ऑक्टोबर ३०३१मध्ये सरन्यायाधीश होतील. विहित ज्येष्ठतेनुसार ३ ऑक्टोबर २०३१ रोजी पंचोली हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील व २७ मे २०३३ रोजी ते निवृत्त होतील. २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या दोघांच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, कॉलेजियमच्या सदस्य व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी न्यायमूर्ती पंचोली यांची

सर्वोच्च न्यायालयात

नियुक्ती करण्याला

विरोध केला होता.

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वस्तू व सेवा कर सुधारणांमुळे राज्य सरकारांचे १.५ लाख कोटी ते २ लाख कोटी च्या महसूलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. - १०

MUNICIPAL CORPORATION CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (EXECUTIVE ENGINEER MECH)

Tel No .: (0240) Address: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. 2333536-40 Executive Engineer (Mech) Head Office: Town Hall, Pin No. 4311 Fax No .: (0240) 2331213 E-Tender Call CSMC (For Help) Mob No: 9764999780 No. CSMC/ Mech/508 /2025 Dt. 26 /08 /2025

Work Name Last date of tender No submission Tender for "Fabrication & Supply of 24.09.2025 Open roof top Non AC Double Decker Electric Bus for Tourism (02 Nos.)"

Note: For the above stated work is available on web site. www.mahatenders.gov.in

Executive Engineer (Mech) Municipal Corporation Chhatrapati Sambhajinagar

PUNE METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY, Pune

E-Tender Notice No.24 for FY 2025-26 PMRDA invites proposals through e-tendering for 6 Taluka Road

works in PMRDA Jurisdiction. The Tender document for each work can be downloaded from the website: www.mahatenders.gov.in from 02 Sept, 2025 at 17.00 Hrs. onwards. Last date for submission of the proposal is 22 Sept, 2025 upto 17.00 Hrs. The changes if any can be available on

www.mahatenders.gov.in This Tender Notice can also be seen on PMRDA website.

Chief Engineer Engineering Division 1

Pune Metropolitan Region Development Authority



अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर (महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम

२५ अन्वये विद्यमान जमीन वापर नकाशा बाबत)

हाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राच्या मूळ हद्दीची विकास योजना अधिसूचना क्र. टीपीएस-१६९९/१६१२/प्र.क्र.-२७ (ब)/०३/नवि-९ दि. ०४ जुलै २००५ अन्वये मंजूर असून, अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्राच्या वाढीव हदीची विकास योजना अधिसूचना क्र. टीपीएस-१६११/२१८९/प्र.क्र.-२५० (अ)/२०११/निब-९ दि. ०४ एप्रिल २०१२ अन्वये मंजूर आहे. उक्त विकास योजना सुधारित करण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक

नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ कलम चे कलम २३ (१) अन्वये सर्वसाधारण सभेचा ठराव क्र. ३१, दि. ०७.०३.२०२४ अन्वये इरादा जाहीर केलेला असून तो दै. लोकमत, दै. नगर सह्याद्री, दै. सामना (मराठी) दि. १४.०३.२०२४ व दै. Business Standard (इंग्रजी) या वृत्तपत्रामध्ये दि. १४.०३.२०२४ अन्वये नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विकास योजना विशेष घटकाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उक्त एकत्रित (मूळ हद + वाढीव हद्द) क्षेत्राकरिता, तयार केलेला विद्यमान जमीन वापर नकाशा व अहवाल, नगर रचना अधिकारी यांनी महानगरपालिकेस दि. १४.०८.२०२५ रोजी हस्तांतरित केला आहे. तरी, सदर नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थं नगर रचना विभाग, अहिल्यानगर महानगरपालिका व विकास योजना विशेष घटक कार्यालयात, कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. तसेच सदर नकाशा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.amc.gov.in) देखील उपलब्ध आहे.

सही/-(पूनम पंडित) नगर रचना अधिकारी विकास योजना विशेष घटक. सावित्रीबाई फुले संकुल,

सही/-(यशवंत डांगे) आयुक्त तथा प्रशासक अहिल्यानगर महानगरपालिका अहिल्यानगर-४१४००१

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित पुणे

(महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय)

दूरध्वनी क्र. ०२०-२५६५०५५१/२५६५९५५३

२७० भांबुर्डा, सेनापती बापट मार्ग, पुणे-४११०१६ ई-मेल msfcpune 16@gmail.com

-: जाहीर ई-निविदा सूचना :-

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या शिवपुरी मळ्यावरील मौजे दहिगाव, ता. माळशिरस, जि.सोलापुर येथील ब्लॉक नं. २४, गट नंबर १२५५,१२६४ मधील वाणिज्यिक, औद्योगिक अकृषिक वापरासाठी विकसित करण्याकरिता ई-निविदा मागविण्यात येत

सदर १ ई-निविदा दिनांक ३०/०८/२०२५ पासून भरण्यास सुरुवात होणार आहे. ई-निविदा पूर्व बैठक दिनांक ०४/०९/२०२५ रोजी पुणे मुख्यालयात दुपारी १२.०० वाजता ठेवण्यात आलेली आहे. विहित नमुन्यातील ई-निविदा फॉर्म शर्ती/अटीसह mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

(पल्लवी निर्मळ)

मा. व्यवस्थापकीय संचालक यांचे मान्यतेने

अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी प्रशासन महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मर्यादित, पुणे.

NAGPUR METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY

Station Road, Kingsway, Sadar, Nagpur-440001.

The details of works will be uploaded on tender website i.e. www.mahatenders.gov.in

e-TENDER NOTICE No. 11/2025-26 www.mahatenders.gov.in

Sealed Percentage rate/Item rate e-tenders are invited from Non-Registered /Registered Contractors with N.M.R.D.A./ N.I.T. /P.W.D. / N.M.C. or other Govt. Dept. as per eligibility criteria for **One** development work.

Eligibility/Tender Time Limit cost in Rs. Time Limit in Months Amount of work / Name of Work E.M.D. in Rs. Remaining proposed work of Shri. Sant As per Tender 71,19,21,759.99 Chokhamela Hostel near Deeksha Bhoomi West 35,59,700/square at Nagpur (Phase II). 50,000/-Money :- E.M.D. is to be paid by online only. Plans & Estimates :- Available in the Technical Section, Head

Office, Sadar, Nagpur. Tender Forms :- From 02.00 P.M. on Date 02.09.2025 up to 2.00 P.M. on Date 16.09.2025 on www.mahatenders.gov.in Receipt / Submission :- From 02.00 P.M. on 02.09.2025 up to 2.00 P.M. on Date 16.09.2025 on www.mahatenders.gov.in. Pre-Bid Meeting :- On 4.00 P.M. on Date 09.09.2025 in the office of S.E. (NMRDA), Station Road, NMRDA, Head Office, Sadar, Nagpur. Opening :- At N.M.R.D.A. office on Date 17.09.2025 at 2.00 P.M. or as decided by N.M.R.D.A.

Advt. No.: S.E.(NMRDA)/40/2025-26 Dated: 29.08.2025

Superintending Engineer, Nagpur Metropolitan Region Development Authority

पश्चिम रेल्वे विशेष गाडयांच्या चार जोडयांच्या फेन्या वाढवित आहे

गाडी क्रमांक	पासून	पर्यंत	सेवेचे दिवस	पर्यंत विस्तारीत
95890	मुंबई सेंट्रल	कटिहार	शनिवार	२७/१२/२०२५
09890	कटिहार	मुंबई सेंट्रल	मंगळवार	३०/१२/२०२५
08086	दादर	भुसावळ	शुक्रवार	२६/१२/२०२५
०९०५०	भुसावळ	दादर	शुक्रवार	२६/१२/२०२५
०९०५१	दादर	भुसावळ	सोमवार, बुधवार व शनिवार	38/87/२०२५
०९०५२	भुसावळ	दादर	सोमवार, बुधवार व शनिवार	38/88/2084
०९०५७	उधना	मंगळुरु	बुधवार व रविवार	38/82/2024
०९०५८	मंगळुरु	उधना	गुरुवार व सोमवार	०१/०१/२०२६

थांबे, थांब्यांच्या वेळा व रचनेविषयी सविस्तर माहितीसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

गाडी क्रमांक ०९१८९, ०९०४९, ०९०५१ व ०९०५७ च्या वाढीव फेऱ्यांचे आरक्षण ०१/०९/२०२५ पासून सर्व पीआरएस काउंटरवर व आयआरसीटीसी संकेतस्थळावर खुले होईल. वरील गाडया विशेष भाड्याने विशेष गाड्या

म्हणून चालवल्या जातील.



पश्चिम रेल्वे

wr.indianrailways.gov.in भारता लाईक करा: 🚹 facebook.com/WesternRly आन्हाला फॉलो करा: 💥 x.com/WesternRly बाह्यत कोते का: @ instagram.com/WesternRly

कृपया सर्व आरक्षित तिकिटांसाठी मूळ ओळखपत्र सोबत बाळगावे.